Registered Office: A3, 5th Floor, Safal Profitaire, Near Prahlac Nagar Garden, Ahmedabad - 363610. CFM Corporate Office: CFM Asset Reconstruction Pvt. Ltd., 1st Floor, Wakefield House, Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038. Phone: +91 22 40055280 / 40055282

POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] For Immovable Property Whereas,

The Authorized Officer of the CFM Asset Reconstruction Pvt. Ltd. (CFM-ARC) Acting as trustee of CFMARC Trust -1 Apna Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule (3)of the security Interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notices dated 24.07.2018 under section 13(2) of the SARFAESI Act, 2002 calling upon the borrower M/s Taslima Sugar Supply (Borrower) through it's proprietor Ansari NaseemYunus, Ansari Yunus Mohd (Guarantor), Naeem Yunus Ansari (Guarantor) Qureshi Mohd Zubair (Guarantor) and Ashok Mange (Guarantor) to repay the amount jointly and severally Rs.2,67,33,209.64/-(Rupees Two Crores Sixty Seven Lacs Thirty Three Thousand Two hundred Nine and Sixty Four Paise Only)as on 31-03-2018 and together with further interest plus costs, charges and expenses etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower, guarantors and mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 04.02.2019.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CFM-ARC for an amount of Rs.2,67,33,209.64/- (Rupees Two Crores Sixty Seven Lacs Thirty Three Thousand Two Hundred Nine and Sixty Four Paise Only)as on 31.03.2018 together with further interest plus costs, charges and expenses etc. thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY** 

A2-549, SECTOR-21, PLOT NO. 83, TURBHE, VASHI, NAVI MUMBAI, DIST THANE -400705.

Authorized Officer, CFM Asset reconstruction Pvt. Ltd. Date: 04.02.2019 Place: Navi Mumbai (Acting as trustee of CFMARC Trust -1 Apna Bank)

पंजाब नैश्ननल बैंक Dunjab national bank

BO: Godbunder Road, Thane, 23, Soham Plaza, G.B. Road, Thane-400610 Contact Number: 022-25841380/370 Email: bo6100@pnb.co.in

[Rule-8 (1)] (For Immovable Property)

### Appendix IV POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Punjab National Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 24.08.2018 calling upon the borrower/mortgagor/guarantor Mr. Vikas Vijay Dogra to repay the amount due to the bank as on 30.06.2018 mentioned in the notice being 30.06.2018 Rs.9,56,600/- (Rupees Nine Lac Fifty Six Thousand Six Hundred Only) with further interest w.e.f. 01.07.2018 until payment in full and legal expenses/charges and other cost within 60 days from the date of receipt the said notice. The borrower/mortgagor/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/mortgagor/guarantor and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules, 2002 on this 02nd of February of the year 2019. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with

the property and any dealings with the property will be subject to the charge of Punjab National Bank, Godbunder Road Branch for an amount Rs.9,56,600/- (Rupees Nine Lac Fifty Six Thousand Six Hundred Only) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

**Description of Immovable Properties** Flat No.507, 5Th FLR, Victory Vadavali Next To Ajanta Paper Mill, Shahd-W, Kalyan, Distt.

Thane-421103 V. V. Sreenivasulu Place: G.B. Road **Authorised Officer** Date: 02/02/2019 Punjab National Bank

### KIRTI INVESTMENTS LIMITED CIN No. L99999MH1974PLC017826

Un-Audited Financial Result for the Quarter and Nine Month Ended 31st December, 2018

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Month Ended December 31, 2018

CSE: Scrip Code: 021181 / MSEI: Scrip Code: KIRTIINV

₹in Lacs(Except per share data)

		Quarter Ende	d	Half Yea	Half Year Ended	
Particulars	30-Sep-2018	30-Jun-2018	30-Sep-2017	30-Sep-2018	30-Sep-2017	31-Mar-2018
		Un-Audited		Un-A	udited	Audited
Total Income from Operations	(0.19)	13.78	7.96	22.70	24.78	37.61
Net Profit for the period (before Tax, Exception and/or Extraordinary Items)	(6.42)	8.38	1.34	5.28	3.68	4.37
Net Profit for the period before Tax (after Exception and/or Extraordinary Items)	(6.42)	8.38	1.34	5.28	3.68	4.37
Net Profit for the period after Tax (after Exception and/or Extraordinary Items)	(6.46)	7.74	1.34	2.75	3.68	2.38
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax)	(6.46)	7.74	1.34	2.75	3.68	2.38
Equity Share Capital	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00
Earning per Share (of Rs.10 each) Basic & Diluted (Note-1)		0.07	0.01	0.03	0.03	0.02

### Notes:

(1) The above is an extract of the detailed format of Quarterly & Nine Month Ended Financial Results filed with the MSEI and Calcutta Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly & Half Yearly Financial Results are available on the web site of MSEI and on the Company's website at www.kirtiinvestments.com

Nipun Kedia Director

Thane, 6th Februaury, 2019

For Kirti Investments Limited DIN: 02356010

# V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office: Cama Building, 1st Floor, 24/26, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 CIN: L74120MH1985PLC037218

## EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER 2018

				y		(Rs. In lakhs	
	Quarter ended			Nine months period ended		Year ended	
Particulars	31" December 2018 (Unaudited)	30 <sup>a</sup> September 2018 (Unaudited)	31 <sup>st</sup> December 2017 (Unaudited)	31 <sup>st</sup> December 2018 (Unaudited)	31 <sup>st</sup> December 2017 (Unaudited)	31" March 2018 (Audited)	
Total income from operations (net)	42.09	125.09	29.16	215.88	106.30	145.46	
Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional items)	3.77	88.46	3.38	101.48	17.39	21.70	
Net Profit/ (Loss) for the period after tax and exceptional items	2.53	84.80	2.37	94.15	12.06	7.77	
Other Comprehensive Income	0.00	0.00	0.00	0.00	3.99	0.17	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2.53	84.80	2.37	94.15	16.05	7.94	
Equity Share Capital	453.81	453.81	453.81	453.81	453.81	453.81	
Earnings Per Share (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each)  Basic	0.06	1.87	0.05	2.08	0.35	0.17	
Diluted	0.06	1.87	0.05	2.08	0.35	0.17	

# Notes:

Scrip Code: 508875

- The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and www.vbdesai.com
- The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of the Companies (Indian accounting Standards) Rules 2015 and relevant amendment thereafter.
- The figures for the corresponding quarter/year have been restated wherever necessary to make them comparable with the current period's figures.

For V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED

257.07

7.54

257.07

2.05

Pradip R Shroff Place: Mumbai Date: February 05, 2019 **Managing Director** 

### NITIN CASTINGS LIMITED (Formerly known as Nitin Alloys Global Limited) CIN No. L65990MH1982PLC028822

Un-Audited Financial Result for the Quarter & Nine Month Ended 31st December, 2018

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Month Ended December 31, 2018

	(	Quarter Ende	d	Half Year Ended		Year Ended	
Particulars	31-Dec-2018	30-Sep-2018	31-Dec-2017	31-Dec-2018	31-Dec-2017	31-Mar-2018	
3		Un-Audited	300	Un-A	udited	Audited	
Total Income from Operations	2.005.85	1,761.28	1,345.80	5,350.84	4,087.48	6,024.45	
Net Profit for the period (before Tax, Exception and/or Extraordinary Items)	122.42	94.38	67.40	353.50	164.91	88.90	
Net Profit for the period before Tax (after Exception and/or Extraordinary Items)	122.42	94.38	67.40	260.12	164.91	88.90	
Net Profit for the period after Tax (after Exception and/or Extraordinary Items)	83.98	64.97	50.82	190.64	142.01	84.26	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax)	2.40	0.73	1.79	3.13	5.35	13.95	

257.07

2.56

# Notes:

Equity Share Capital

Basic & Diluted (Note-1)

Earning per Share (of Rs.10 each)

(1) The above is an extract of the details format of Quarterly / Nine Month Ended Financial Results filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE and on the Company's website at www.nitincastings.com

257.07

3.36

For NITIN CASTINGS LIMITED Nirmal Kedia

257.07

5.73

257.07

3.82

₹in Lacs(Except per share data)

## **OLYMPIA INDUSTRIES LIMITED**

CIN: L52100MH1987PLC045248. Regd. Office: C-205, Synthofine Industrial Estate. Behind Virwani Industrial Estate. Off Aarey Road, Goregaon (E), Mumbai- 400063 Ph. No. 022-42138333 Email: info@olympiaindustriesltd.com

Website: www.olympiaindustriesltd.com NOTICE

Notice is hereby given that Pursuant to Regulation 29 and 33 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 14<sup>th</sup> February, 2019 at the registered office of the company to consider inter-alia the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 31<sup>st</sup> December, 2018.

The said notice may be accessed on the Company's website at www.olympiaindustriesltd.com and may also be accessed on the stock exchange website www.bseindia.com

By Order of the Board For Olympia Industries Limited Radhika Jharolla Company Secretary & Compliance Officer

- Place: Mumbai Date: 6<sup>th</sup> February, 2018 Important Request to Shareholders:
- . Register/update their E-mail ID with Company, DP and R&TAgent. 2. Dematerialize your shares from
- physical, incase not yet done. Update your latest Communication address, PAN Card and Bank Details

with R&TAgent. For more details visit

http://olympiaindustriesltd.com/img /investor-relations/important-notice.pdf I. Contact the R&T Agent if new shares are not received in lieu of old shares.

# Margo Finance Limited

CIN: L65910MH1991PLC080534

Registered Office: Office No. 3, Plot No. 206, Village Alte, Kumbhoj Road, Taluka: Hatkanangale, Dist. Kolhapur 416109 Maharashtra

Corporate Office: 2nd Floor, 15/76, Old Rajinder Nagar, New Delhi -110060 Website: www.margofinance.com Email Id: info@margofinance.com; Tel 41539444, 25767330

### STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED 31" DECEMBER 2018

		3 months ended	3 months ended	Year ended
SR NO	PARTICULARS	31/12/2018 Unaudited	31/12/2017 Unaudited	31/03/2018 Audited
1.	Total income from operations(net)	5.74	5.94	53.28
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.80)	0.35	21.40
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.80)	0.04	21.40
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.80)	0.04	20.38
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1.80)	0.04	20.38
6.	Equity Share Capital	457.00	457.00	457.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	_	_	123.68
8.	Earnings per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	Basic:	(0.04)	0.00	0.45
	Diluted:	(0.04)	0.00	0.45

The above is an extract of detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Result are available on the website of the Company at www.margofinance.com and also be assessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

On behalf of the Board of Directors For Margo Finance Limited

Place: Mumbai Date: 7/02/2019 Anil Kumar Jain Chairman DIN: 00086106

# KEDIA CONSTRUCTION CO. LTD.

CIN No. L45200MH1981PLC025083

Un-Audited Financial Result for the Quarter & Nine Month Ended 31st December, 2018

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Month Ended December 31, 2018

Scrip Code: 508993 ₹in Lacs(Except per share data)

	(	Quarter Ende	d	Nine Month Ended		Year Ended	
Particulars	31-Dec-2018	30-Sep-2018	30-Dec-2017	31-Dec-2018	31-Dec-2017	31-Mar-2018	
		Un-Audited		Un-A	udited	Audited	
Total Income from Operations	7.09	6.22	8.57	22.36	25.55	44.75	
Net Profit for the period (before Tax, Exception and/or Extraordinary Items)	0.39	1.30	(0.68)	5.65	1.13	5.28	
Net Profit for the period before Tax (after Exception and/or Extraordinary Items)	0.39	1.30	(0.68)	5.65	1.13	5.28	
Net Profit for the period after Tax (after Exception and/or Extraordinary Items)	0.32	1.05	(0.68)	4.27	1.11	2.41	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax)	0.32	1.05	(0.68)	4.27	1.11	2.41	
Equity Share Capital	150.00	150.00	150.00	150.00	150.00	150.00	
Earning per Share (of Rs.10 each) Basic & Diluted (Note-1)	0.02	0.07	(0.05)	0.28	0.07	0.16	

## Notes:

(1) The above is an extract of the details format of Quarterly / Nine Month Ended Financial Results filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE and on the Company's website at www.kcclindia.com

> For Kedia Construction Co. Ltd. Murlidhar Gupta Director

> > DIN: 01644127

Thane, 6th Februaury, 2019



# Shreyas

shipping and Logistics IID

Regd. Office: 4th Floor, Himalayas, Geetmala Complex, Near Shah Industrial Estate, Govandi (East), Mumbai - 400 088. Tel: 91 22 6622 0300 Fax: 91 22 6622 0444 Email: investorrelations.ssll@transworld.com Website: www.transworld.com/shreyas

CIN: L63000MH1988PLC048500 Extract of Unaudited Standalone Financial Results of Shreyas Shipping and Logistics Limited for the Quarter and Nine Months Ended December 31, 2018

Sr.	Particulars	Quarter Ended			Nine mon	Previous Year Ended	
No.	Faiticulais	Dec. 31, 2018	Sept. 30, 2018	Dec. 31, 2017	Dec. 31, 2018	Dec. 31, 2017	March 31, 2018
1)	Total Income from Operations	160.91	157.28	143.32	467.36	385.42	544.18
2)	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary Items#)	11.78	5.76	19.00	23.52	59.76	83.33
3)	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items#)	13.07	5.42	19.00	24.47	58.47	82.04
4)	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items")	12.75	5.14	18.86	24.11	57.72	80.91
5)	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	17.84	(2.59)	18.89	15.36	58.68	79.30
6)	Equity Share Capital	21.96	21.96	21.96	21.96	21.96	21.96
7)	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)						212.29
8)	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	Basic :	5.81	2.34	8.59	10.98	26.29	36.85
	Diluted:	5.81	2.34	8.59	10.98	26.29	36.85

Place : Mumbai

Date: February 7, 2019

- The above is an extract of the detailed format of quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.nseindia.com and
- b) The above results for the guarter/nine months ended 31st Dec 2018 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 7th February, 2019 and the Statutory Auditors of the Company have carried out a limited Review.

www.bseindia.com and on the Company's website at www.transworld.com/shreyas.

- c) # Exceptional and / or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.
- d) Previous quarter/nine months/year figures have been rearranged and / or regrouped, wherever necessary, to make them comparable with those of current quarter/nine months.
- e) # Note on Exceptional Items reported in the Qtr ended Sept,2018 & Dec,2018:- During the quarter ended September 30, 2018, the Company, based on it's own assessment, supported by a report from an independent surveyor on the wreckage of its vessel MV SSL Kolkata, declared the "Total Loss" and charged Rs. 2,964 lac (being the carrying value of the vessel and on board bunker and Sue & Labour charges) to the Statement of Profit and Loss as an Exceptional Item. The Company also recognized the corresponding insurance claim receivable of Rs. 2,930 lac against the insurance contract, which sum was also credited to the Statement of Profit and Loss and classified as an Exceptional Item.

During the quarter, the Insurer's surveyor and average adjuster appointed by the Company with the concurrence of the insurer, have submitted their reports and have confirmed the amount of total claim against the insurance contract to be Rs. 3,155 lac. The Company has charged the additional cost of Rs. 96 lac incurred by it during the guarter to the Statement of Profit and Loss as an Exceptional Item. Also, on the basis of the reports of the surveyor and the average adjuster, it has also recognised an addition sum of Rs. 225 lac recoverable against its insurance contract by crediting its Statement of Profit and Loss and also classified the amount as an Exceptional Item.

The Company expects the amount receivable by it against its insurance contract to be disbursed by the insurer in the short term, as all substantive procedures necessary for quantifying the claim payable by it have been carried out.

> For Shreyas Shipping and Logistics Limited Capt. Vivek Kumar Singh **Managing Director**

Director Thane, 6th February, 2019 DIN: 00050769

### **CHANGE OF NAME**

### **NOTE** Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

ROSHAN AMRESH SINGH W/O RATNAKER RAI, R/O A-102, VINAY HEIGHTS, NEAR MARIGOLD FIVE, MIRA ROAD (EAST), THANE - 401 107, HAVE CHANGED MY NAME TO ROSHAN RATNAKER RAI AS PER AFFIDAVIT DATED 05THFEBRUARY, 2019.

HAVE CHANGED MY NAME FROM SOURAV BRATA MOHANTY TO SOURAV LAXMI DHAR MOHANTY AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM SELENA STEPHEN WILLIAM TO SELENA STEVEN PETERS AS PER AFFIDAVIT CL-1941 A

VIBHA SHEKHAR, SPOUSE OF SGT HIMANSHU SHEKHAR, RESIDENT OF VILL +PO.KHALAPURA, DIST-SARAN BIHAR.PIN-841211 PRESENTLY RESIDING AT SMQ-L-01, AIR FORCE STATION THANE, KOLSHET ROAD SANDOZ BAGH, THANE (W) 400607 HAVE CHANGED MY NAME FROM VIBHA SHEKHAR TO VIBHA DEVI VIDE AFFIDAVIT DATED 22 JAN FROM THANE COURT, THANE.

HAVE CHANGED MY NAME FROM CHANDULAL BHAVANBHAI PARMAR TO CHANDUBHAI BHAVANBHAI PARMAR AS PER AAADHAR CARD NO 382031173759

HAVE CHANGED MY NAME FROM YADERIGADHE JANARDHANA SHEENA POOJARI TO JANARDHANA POOJARI AS PER AFFIDAVIT I HAVE CHANGED MY NAME FROM JOANNA VASUDEVAN TO JOANNA

NISHTA NIRANTARA VASUDEVAN AS PER AFFIDAVIT DATED 21ST JUNE 2018 HAVE CHANGED MY NAME FROM

SARITA VIJAY SHETTY TO SARITA SHETTY AS PER DOCUMENT I UMANG DUBEY, D/O FANINDRA DUBEY AND RESIDENT OF B-803, COPERNICUS LODHA LUXURIA PRIVÁ, MAJIWADA ROAD, THANE (W) HAS CHANGED MY NAME TO UMANG SHUKLA AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES CL-41

, MAINKBABU SAHU S/O NEMCHAND ŚAHU, JAI BHAWANI NAGAR, PALEKAR COMPOUND, G B RD, CHITALSAR MANPADA, THANE 400607. I HAVE CHANGED MY NAME AS MAYANK SAHU VIDE AFFIDAVIT DT: 2/2/2019 SWORN BEFORE NOTARY SUJATA V JOSHI

I HAVE CHANGED MY NAME FROM NIRMAL KUMAR HATMAL JAIN TO NIRMAL HATMAL JAIN AS PER AFFIDAVIT DATED 4/01/2019 ( UG 856158) CL-43 I HAVE CHANGED MY NAME FROM THOMAS DAS SAMUEL TO THOMAS DAS AS PER MAHARASHTRA AFFIDAVIT NO.

CL-206 PRAVIN KUMAR MITTAL HOLDER OF INDIAN PASSPORT NO. N5731173, ISSUED AT THANE. RESIDING IN MUMBAI, CHANGED MY NAME FROM PRAVEEN KUMAR MITTAL TO PRAVIN KUMAR MITTAL (AS PER AADHAR CARD NO.: 4445 6773 9507) EARLIER FOR ALL

FUTURE PURPOSES. I HAVE CHANGED MY NAME FROM JATIN PRATAPRAI SOLANKI TO JATINKUMAR PRATAPRAI SOLANKI AS PER AFFIDAVIT DATED 04-02-2019

HAVE CHANGED MY NAME FROM SHEKHAR NARSIMHA CHILUKURI TO SHEKAR NARSIMHA CHILUKURI AS PER HAVE CHANGED MY NAME FROM SNEHALBEN VIMAL PATEL TO SNEHAL VIMAL PATEL AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SNEHLATA VIMAL PATEL TO SNEHAL VIMAL PATEL AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM GIRISHKUMAR DEVRAJ NAGDA TO GIRISH DEVRAJ NAGDA AS PER CL-426 C

I HAVE CHANGED MY NAME FROM S. VISHNU RAJ TO S. VISHNU AS PER CL-426 D HAVE CHANGED MY NAME FROM S. RAMYA RAJ TO S. RAMYA AS PER

WE MR. NILESH ABHIMANYU PATANKAR AND MRS. HARSHADA NILESH PATANKAR HAVE CHANGED OUR SON'S NAME FROM SWARANG NILESH PATANKAR TO SWAR NILESH

PATANKAR AS PER DECLARATION

I HAVE CHANGED MY NAME FROM MANASI NILESH PATANKAR HARSHADA NILESH PATANKAR AS PER DECLARATION CL-585 A

HAVE CHANGED MY NAME FROM NITALBEN BABUBHAI KHENI TO NEETAL GOYANI AS PER DECLARATION

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIH GULAM HUSSIAN TO SHAIKH GULAM HUSSAIN AS PER DECLARATION HAVE CHANGED MY NAME FROM BIRMU THIMMAPPA BHANDHARY TO

BIRMU THIMMAPPA BHANDARY AS PER DECLARATION CL-585 D I HAVE CHANGED MY NAME FROM CIONA VAZ TO CIONA NUNES AS PER DECLARATION

CL-585 E HAVE CHANGED MY NAME FROM FAIMIDABEE ABDUL SALAM KHAN TO FAIMIDA ABDUL SALAM KHAN AS PER DECLARATION CL-585F

HAVE CHANGED MY NAMES FROM MOOL CHANDRA KUMAR TO SUSHANK SEWALAL JAISWAR VIDE DEED POLL AFFIDAVIT NO. UM 226245 DATED 02.02.2019 HAVE CHANGED MY NAME FROM

FARIDA MEHBOOB ALI SHAIKH TO FARIDA BANU MEHBOOB ALI SHAIKH AS PER AFFIDAVIT I HAVE CHANGED MY NAME FROM AARTI ANAND DEODHAR TO ALPANA ANAND

HAVE CHANGED MY NAME FROM CHANDRAPRAKASH MEGHRAJ PAREKH ALIAS JAIN TO CHANDRAPRAKASH MEGHRAJ PAREKH AS PER AFFIDAVIT

DEODHAR AS PER AFFIDAVIT

CL-865 A HAVE CHANGED MY NAME FROM NAZNEEN ANSARI TO NAZNEEN BANO MOHAMMED AZHAR ANSARI AS PER

**AFFIDAVIT** CL-865 B I HAVE CHANGED MY NAME FROM MRS. HASINA / ZULEKHA USMAN SHAIKH TO ZULEKHABI USMAN SHAIKH AS PER

**AFFIDAVIT** HAVE CHANGED MY NAME FROM PAVAN RAMHINCH TIWARI PAVANKUMAR TIWARI AS PER CL-865 D

I FARHEEN FIROZ KHAN HAVE CHANGED MY MINOR DAUGHTER'S NAME FROM MAIRA TO MAHIRA SARMATIYA AS PER CL-865 E HAVE CHANGED MY NAME FROM

SANJAY KUMAR KAILASH SABAT TO SANJAY KAILASH SABAT AS PER CL-865 F I HAVE CHANGED MY NAME FROM DIPALI JAYRAM GURAV TO RIYA RAJENDRA

CL-865 G I HAVE CHANGED MY NAME FROM ANWARALI EBRAHIM ALI ROJANI TO ANWARALI EBRAHIM ALI RAVJANI AS PER AFFIDAVIT

**GURAV AS PER AFFIDAVIT** 

HAVE CHANGED MY NAME FROM YUSUF MANIKOTH AS PER AFFIDAVIT

I HAVE CHANGED MY NAME FROM ANIL VISHWANATH VASAN TO ANIL VISHWANATH WASAN AS PER AFFIDAVIT CL-865 J HAVE CHANGED MY NAME FROM DILEEPKUMAR AND DILIPKUMAR RAJMAL JAIN TO DILIP RAJMAL JAIN AS

PER AFFIDAVIT

HAVE CHANGED MY NAME FROM NIZAMUDDIN MOHAMMED RASHID TO NIZAMUDDIN RASHID SHAIKH AS PER HAVE CHANGED MY NAME FROM

FARIDA TO FARIDA RASHID SHAIKH AS PER AFFIDAVIT CL-865 M HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED RASHID TO MOHD RASHEED SHAIKH AS PER AFFIDAVIT

CL-865 N I HAVE CHANGED MY NAME FROM BHARATI JAYWANT PATIL TO BARKU JAYWANT PATIL AS PER AFFIDAVIT

I HAVE CHANGED MY NAME FROM SAHBAJ MOHAMMAD HUSSIN SADEG TO SHAHBAZ MOHD HUSSAIN SAYYED VIDE AADHAAR CARD NO. 7471 7176

I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN MOHAMMED SARFARAZ NAWAZ

TO MOHD. SARFRAZ KHAN VIDE MAHARASHTRA DEED POLL AFIDAVIT NO. UT 728672 DATED 6/2/2019

I HAVE CHANGED MY NAME FROM SHEKH HASAN DALVI TO SAIF KASIM DALVI AS PER M-1871518 DT SEPTEMBER 20-06-,2018 I HAVE CHANGED MY NAME FROM AHMED RIZWAN KAYAMUDDIN TO RIYAZ AHMED QAYAMUDDIN IDRISI AS PER AADHAR CARD NO 333107385104

### जी. व्ही. फिल्म्स लि. जाहीर सुचना सीआयएनःएल९२४९०एमएच१९८९पीएलसी२३८७८० ४०८, सागर ॲव्हेन्यू, ५४ बी, एस. व्ही. रोड,

T0

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन २९ आणि ४७ च्या तरतुर्दीनुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी तिमाही/अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

अंधेरी (प), मुंबई-४०० ०५८.

www.gvfilms.in या कंपनीच्या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे www.bseindia.com या बीएसई लिमिटेड च्या संकेतस्थळावर वित्तीय निष्कर्ष उपलब्ध असणार आहेत

रोजी घेण्यात येणार आहे.

जी. व्ही. फिल्म्स लि. करिता परविंदर कौर ठिकाणः मुंबई दिनांकः ०७.०२.२०१९ कंपनी सचिव

> भारत शांतीवन को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड नोंदणी. क्र. टी.एन.ए./ एच.एस.जी./टी.सी./५२४६/९२-९३)

## प्लॉट क्र. ५२, सेक्टर क्र. २९, वाशी, नवी मुंबई जाहीर सूचना

श्री. चंद्रकांत आबाजी खाडे हे फ्लॅट क्र. २०१, भारत शांतीवन को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ५२, सेक्टर क्र. २९, वाशी, नवी मुंबई चे धारक आणि हे भारत शांतीवन को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या नोंदीमध्ये मालक/सभासद, शेअर प्रमाणपत्र क्र. २ द्वारे रु. ५०/-चे प्रत्येकी शेअर्स धारक विभिन्न क्र. ६ ते १० चे धारक

श्री. चंद्रकांत आबाजी खाडे यांचे २९/०१/२०१८ रोजी निधन झाले. त्यांनी त्यांची पत्नी श्रीम. वंदना चंद्रकांत खाडे आणि मुलगा मिलिंद चंद्रकांत खाडे यांना संयुक्तरित्या सोसायटीच्या नोंदीमध्ये त्यांचे वारसदार म्हणून नोंद केली.

वरील सदर शेअर प्रमाणपत्र क्र. २ हरविले/गहाळ/तपास लागत नाही. कै. श्री. चंद्रकांत आबाजी खाडे यांचे श्रीम. वंदना चंद्रकांत खाडे (पत्नी) मिलिंद चंद्रकांत खाडे (मुलगा) यांनी शेअर प्रमाणपत्राची नक्कल प्रत जारी करण्याबाबत अर्ज दाखल केला आहे.

जर कोणालाही शेअर प्रमाणपत्राची नक्कल प्रत जारी करण्याबाबत कोणताही दावे/आक्षेप असल्यास ते सोसायटीच्या सचिवांकडे १५ दिवसांच्या आत संपर्क/लिखित स्वरुपात कळविणे. ठिकाण: नवी मुंबई

दिनांक: ०८/०२/२०१९

सन्मा. सचिव भारत शांतीवन को-ऑपरेटीव्ह

हाऊसिंग सोसायटी लिमिटेड

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील हे शिरिष हरिशचंद्र भोसले आणि सौ. श्रद्धा शिरिष भोसले यांच्याकडून फ्लॅट क्र. ३८७१, 🛮 बिल्डिंग क्र. ११८, नेहरू नगर जिवन साफल्य को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., नेहरु नगर कुर्ला (पूर्व), म्ंबई-४०० ०२४ च्यासह जिवन साफल्य को-ऑपरेटिव्ह हौसिंग |सोसायटी लि., कुर्ला (पूर्व), मुंबई-४०० ०२४ द्वारे जारी विभिन्न धारक क्र. १५१ ते १५५ चे शेअर प्रमाणपत्र क्र. ३१ (नवीन क्र. ४३) मधील सर्व हक्क खरेदी करण्यास मान्य झाले आहे. श्री दत्तात्रय वसंत मातकर हे सदर फ्लॅटच्या संदर्भातील म्हाडा द्वारे मूळ वाटप असून श्री. दत्तात्रय वसंत मातकर यांच्याकडुन

सर्व व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे सदर शेअर्स श्री. दत्तात्रय वसंत मातकर यांच्या नावावर म्हाडा द्वारे जारी मूळ वाटपपत्र आणि सदर फ्लॅटच्या संदर्भात |कोणताही शेअर, दावा, हक्क, नामाधिकार, हितसंबंध वा मागणी असल्यास त्यांनी तसे लिखित स्वरुपात पुरक कागदपत्रासह निम्नस्वाक्षरीकारास त्याच्या कार्यालयात २०६, शिव दर्शन |शॉपिंग सेंटर, २रा मजला, एम.जी. 🛮 रोड, सांताक्रझ (पश्चिम), मुंबई-४०० ०५४ येथे प्रसिद्धीपासूनच्या १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचा दावा सर्व हेतू आणि इच्छानुसार त्यागित आणि/किंवा परित्यागित समजण्यात येतील आणि माझ्या अशिलावर ते बंधनकारक नसतील.

जारी केलेले सदर मूळ वाटपपत्र हरविले |

पंकज ए. ठाकेर, खरेदीदारांकरिता वकील

दिनांक ०७ फेब्रुवारी, २०१९

PUBLIC NOTICE Notice is hereby given that share certificate nos 1, 2, 5, 6, 7, 8 bearing Distinctive Nos. 1 to 5000, 5000 to 10,000 10101 to 15100, 15101 to 17100, 17101 to 117100, and 1,17,101 to 1,67,100 of Firumala Multitrade Private Limited having registered office at Shop No. 2, GRD Floor, Jobanputra Copound, AK Marg, Nana Chowk, Grant Road, Mumbai - 400007 in the name of

Nilesh Digambar Muttepawar (112000 Shares) &

Pratima Sahu (5500 Shares) have been reported

ost and they have applied for issue of duplicate share certificate. The company hereby invites claim or objections in writing) invites claim or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within a period of 14 days from the publication of this notice. If no claims/objections are received by the company during this period at its registered office he company shall be free to issue duplicate share certificate in compliance with Companie Act, 2013 and rules framed thereunder.

## For and on behalf of Tirumala Multitrade Private Limited Date: 08/02/2019, Place: Mumbai

MINI DIAMONDS (INDIA) LIMITED CIN: L36912MH1987PLC042515 Reg.Office: 0-7A, Floor-0, Nuseer House, Mama Parmanand Marg, Opera House,

### Girgaon, Mumbai - 400 004 NOTICE

Pursuant to regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015, Notice is hereby given that the 7th Meeting of the Board of Directors of 2018-19 will be held on Thursday, 14th February, 2019 at the Registered Office of the Company to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended

The said information is also available on the company's website www.minidiamonds.net and will also be available on the website of Bombay Stock Exchange www.bseindia.com.

December 31, 2018.

Upendra Shah ate: 05-02-2019 Chairman & Managing Directo

For MINI DIAMONDS (INDIA) LIMITED

### ऑलीम्पिया इंडस्ट्रिज लिमिटेड सीआयएन : L52100MH1987PLC045248

नोंदणीकृत कार्यालय: सी-२०५, सिंथोफाईन इंडस्ट्रियल इस्टेट, विरवानी इंडस्ट्रियल इस्टेटच्या मागे, ऑफ. आरे रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३.

दूर. क्र. : ४२१३ ८३३३ ईमेल : info@olympiaindustriesItd.com वेबसाईट : www.olympiaindustriesItd.com

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ व विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दि. ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर इतर बाबींसह विचारविनीमय करणेकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा गुरूवार, दि. १४ फेब्रुवारी, २०१८ रोजी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये

आयोजित करण्यात येत आहे. सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.olympiaindustriesltd.com वर व स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे. मंडळाच्या आदेशान्वये

ऑलीम्पिआ इंडस्टिज लिमिटेडकरिता राधिका झरोला कंपनइ सचिव व अनुपालन अधिकारी

ठिकाण: मुंबई दिनांक: ६ फेब्रुवारी, २०१९ भागधारकांना महत्त्वपूर्ण विनंती:

१. कंपनी, डीपी व आरॲन्ड टी एजंट समवेत त्यांचे ई-मेल आयडी रजिस्टर/अपडेट करावे. . तुमचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात अजून केले नसल्यास

डिमटेरिअलाईज्ड करावे. पॅनकार्ड आणि बँक तपशिल सह आरॲन्डटी एजंट यांच्यासह तुमचा नवीन संपर्क पत्ता अपडेट अधिक तपशिलासाठी http://olympiaindustriesItd.com/img/ investor-relations/important-notice.pdf वर

. जुन्या शेअर्स संबंधात नवीन शेअर्स प्राप्त न झाल्यास आरॲन्डटी एजन्ट यांच्याशी संपर्क साधावा.

# S DASSAULT SYSTEMES

3डी पीएलएम सॉफ्टवेअर सोल्युशन्स मर्यादित प्लांट ११, ३ मजला, पिरोजशानगर, विकाळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०७९ फॉर्म नं. एनसीएलटी, ३ ए जाहिरात तपशीलवार याचिका

(नियम ३५ पहा) याचिकेची नोटीस

नेशनल कंपनी लॉ ट्रीब्यूनल, पश्चिम विभागातील बेंच, मुंबई कंपनीस अधिनियम, २०१३ च्या कलम १४ (१) च्या बाबत

३डी पीएलएम सॉफ्टवेअर सोल्युशन्सच्या मर्यादेत त्यांचे प्लांट ११, तिसरे मजले पिरोजशानगर, विक्रोळी (पश्चिम) मुंबई ४०० ०७९, महाराष्ट्र येथे नोंदणीकृत कार्यालय आहे

३डी पीएलएम सॉफ्टवेअर सोल्युशन मर्यादित बाबत

## याचिकाकत

अशा प्रकारे जनरल पब्लिकला नोटीस दिली आहे, की २७ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पत्रित करण्यात आलेल्या विशेष ठरावाच्या संदर्भात, कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचा फेरबदलाची पृष्टी करण्यासाठी कंपनीने अर्ज दिला आहे. कंपनीची स्थिती पब्लिक लिमिटेड पासन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये करण्यासाठी १९ जानेवारी २०१९ च्या आवृत्तीत प्रसिध्द केलेल्या नोटीसचे सातत्याने पालन करण्याच्या हेतूने, आणि माननीय नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्यूनलच्या दि.७ फेब्रुवारी २०१९ रोजी मिळालेल्या आदेशानुसार सुनावणी आता पुनर्निधारित केली गेली आहे आणि १५ फेब्रुवारी २०१९ रोजी ऐकण्यात येईल. प्रस्ताविक याचिकेदवारे ज्या व्यक्तीचा फायदा प्रभावित होऊ शकतो अशा व्यक्ती किंवा या याचिकेस समर्थन किंवा विरोध देण्यास इच्छुक असेल त्याने उपरोक्त पत्यावर किंवा नॅशनल कंपनी लो ट्रीब्युनल त्यांच्या इच्छेची नोटीस त्या व्यक्तीने किंवा त्याचा वकीलाने नाव व पत्यासहीत सही करून पाठवावी जेणेकरून याचिकाकर्ता किंवा कंपनी लॉ ट्रिब्युनल, वेस्टर्न याचिकेच्या सुनावणीच्या तारखेपूर्वी दोन दिवसांपूर्वी मुंबई प्रांत प्रभाग, मुंबई याचिकाला विरोध करण्याचा प्रयत्न करताना, विरोधी पक्षांचे किंवा त्याच्या शपथपत्रांची प्रत अशा नोटीससह सादर केली जाईल. निर्धारीत शुल्काची रक्कम दिल्यानंतर कोणत्याही व्यक्तीस याचिकेची एक प्रत खाली साइन केलेल्या व्यक्तीद्वारे दिली जाईल .

३डी पीएलएम सॉफ्टवेअर सोल्युशन्स मर्यादित

ठिकाण: मुंबई

तारीख: ७ फेब्रुवारी २०१९

सुनीपा घोष कंपनी सचिव सदस्यता क्रमांक: एफसीएस ९८१५

# FEDERAL BANK

लोन कलेक्शन अँड रिकव्हरी विभाग, मुंबई विभाग दि फेडरल बँक लि., लोन कलेक्शन अँड रिकव्हरी डिपार्टमेंट/मुंबई विभाग, १३४, १३वा मजला, जॉली मेकर चेंबर्स-॥, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१

दूर.: ०२२-२२०२२५४८, २२८४६६७६, ईमेल: mumlcrd@federalbank.co.in

# कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता **फेडरल बँक** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २६.११.२०१८ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार (१) मे. अल्पौल्स इंजिनीअर्स प्रा. लि., स्थित विघ्नहर्ता एन्क्लेव्ह, रो हाऊस क्र. ३०, फेज−॥, माथेरान रोड, मालेवाडी, सुखापूर, नवीन पनवेल-४१० २०६, (२) श्री. अल्डेसन मॅथ्यू, (३) श्रीम. शिनी अल्डेसन आणि (४) श्रीम. मॅगी मॅथ्यू सर्व राहणार विघ्नहर्ता एन्क्लेव्ह, रो हाऊस क्र. ३०, फेज-॥, माथेरान रोड, मालेवाडी, सुखापूर, नवीन पनवेल - ४१० २०६ यांना सदर सूचनेत दिलेल्या रु. ५२,३७,३४०.६७ (रुपये बावन्न लाख सदतीस हजार तीनशे चाळीस आणि पैसे सद्सष्ट मात्र) त्यासह प्रदानाच्या तारखेपर्यंत पुढील व्याज, खर्च आणि अन्य प्रभार या

रकमेची परतफेड सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. वरील रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, फेडरल बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या कलम १३ चा उप कलम (४) च्या सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **५ फेब्रुवारी,** २०१९ रोजीस कब्जा घेतला.

तारण मत्तां (तारण मिळकतीं) च्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३ (८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त | मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **फेडरल** बँक लि. च्या ०५/०२/२०१८ रोजी रक्कम रु. ५२,२१,६००.७१ (रुपये बावन्न लाख एकवीस हजार सहाशे आणि एकाहत्तर पैसे मात्र) त्यासह संपूर्ण प्रदानाच्या तारखेपर्यंत बँकेने केलेल्या अंतिम भरणाच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि खर्च/अन्य प्रभार भाराअधीन राहील.

## जंगमगहाण जंगम मिळकतीचे वर्णन ५०% मार्जिन सह बुक टेब्ट्स/बिल्स रिसिव्हेबल्सचे जंगम गहाण

स्थावर मिळकतीचे वर्णनः मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग ज्यात रो हाऊस क्र. २९, मोजमापित १०५० चौ. फूट बिल्टअप क्षेत्र, विघ्नहर्ता एन्क्लेव्ह, फेज-॥, स्थित सर्व्हे क्र. ४६, हिस्सा क्र. ५(१) बी, गाव शिलोत्तर रायचुर (सुखापूर), तालुका पनवेल, जिल्हा रायगड, राज्य महाराष्ट्र, त्यासह असलेली इमारत आणि/किंवा बांधण्यात येणारी इमारत आणि सीमाबद्ध पूर्वेस गट क्र. ४७, दक्षिणेस ४६(१)ए. पश्चिमेस गट क्र. ४५, आणि उत्तरेस पनवेल माथेरान रोड

मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग ज्यात रो हाऊस क्र. ३०, मोजमापित १०५० चौ. फूट बिल्टअप क्षेत्र, विघ्नहर्ता एन्क्लेव्ह, फेज-॥, स्थित सर्व्हे क्र. ४६, हिस्सा क्र. ५(१) बी, गाव शिलोत्तर रायचुर (सुखापूर), तालुका पनवेल, जिल्हा रायगड, राज्य महाराष्ट्र, त्यासह असलेली इमारत आणि/किंवा बांधण्यात येणारी इमारत आणि सीमाबद्ध पूर्वेस गट क्र. ४७, दक्षिणेस ४६(१)ए. पश्चिमेस गट क्र. ४५, आणि उत्तरेस पनवेल माथेरान रोड.

दिनांकः ०५/०२/२०१९ दी फेडरल बँक लि. करिता **।** ठिकाणः पनवेल

सुनिल एस नाईक असिस्टंट व्हाईस प्रेसिडन्ट आणि शाखा प्रमुख लोन कलेक्शन आणि रिकव्हरी विभाग, मुंबई विभाग (सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी)

# नवी म्ंबई महानगरपालिका

## अभियांत्रिकी विभाग

निविदा स्चना क्र. :- नम्मपा/का.अ.(बे)/139/2018-19

कामाचे नांव - बेलाप्र विभागातील नेरुळ से- 42 येथील एल ॲण्ड डी सीवृड दारावे रस्त्यास समांतर रस्त्याची स्धारणा करणे. अंदाजपत्रकीय रक्कम रु. :- 21,56,790/-

या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी म्ंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in आणि www.nmmc.maharashtra.

etenders.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

> कार्यकारी अभियंता (बेलापूर) नवी मुंबई महानगरपालिका

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/1727/2019

NOTICE

Take notice that M/s H.M. Holdings having their office 132, Bayside Mall, 1st Floor, Hajiali, Tardeo Road Mumbai 400034 in the capacity as Landlords/ developers are desirous of redeveloping the immovable property bearing Plot No. 12 of Gamdevi Estate, CS No. 463 of Cumbala Hill Division together with Building No.1 (Known as "Chandri Villa standing thereon and lying, being and situated at Tejpal Road, Mumbai-400007 under modified Sec 33(7) of DCR 1991 for Greater Mumbai. The building is recorded in the MCGM'S Assessment department at 'D' ward office and

is presently occupied by tenants/occupants as detailed below:							
Sr.No.	Name of the Name of the Tenants Occupants		Floor	Room No.	User		
1	Abizer Tambawala	Mr.Abizer Najmuddin Tambawala	Ground floor	1	R		
2	Clint Realties Pvt. Ltd	Clint Realties Pvt.Ltd. (Director Mr. Hardik Dhebar.)	Ground floor	R.No -2 & Garage (2 nos)	R		
3	Rajendra M. Sayani	Rajendra M. Sayani	<b>1</b> st	3	R		
4	Commissioner Of Police	Commissioner of Police through (ACP Arun P. Jadhav.)	<b>1</b> st	4	'R'		
5	Growcity Real Eastate Pvt.Ltd	Growcity Real Eastate Pvt.Ltd (Director Mr. Sunil Nair.)	2 <sup>nd</sup>	5	R		
6	Commissioner of Police	Commissioner of Police through (ACP Arun P. Jadhav.)	2 <sup>nd</sup>	6	R		

In respect of above mentioned tenancies or occupancies, if anyone has any dispute/ claims/objection or interest by way of inheritance, tenancy/maintenance, easement or otherwise, are required to lodge the claims in writing to the under mentioned along with documentary proof of their claims within 10 days from the date of publication of this notice failing which my clients will proceed with the development of the said immovable property on the understanding that such claim, if any, are

1) Ms. Monika Bhonsale PartnerM/s, AZB & PARTNERS AZB House, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai- 400 013.

2) The Resident Exe. Engr., M.B.R. & R. B., D-III Division,89/95, 1st Floor, Rajani Mahal Building, Tardeo Road, Mumbai – 400034. Date: 07/02/2019 Place: Mumbai

### जाहीर सुचना

लोअर –परेल डिविजन, सी.एस.नं ९०४ वरील ना..म. जोशी मार्ग, एल्फिन्स्टन (पश्चिम), मुंबई ४०००१३, **''सत्य भवन''** अशी ज्ञातबिल्डिंग, मुंबई शहराचा जिल्हा व उप- जिल्ह्यांच्या नोंदणीतील बांधणी **मालपाणी रीयालीटी- एलएलपी** यांकडे सदर नमुद मालमत्तेचा पुर्नविकास करण्याचा हक्क आहे. खाली वर नमूद बांधणीच्या भाडेकरू / ताबेदारांची यादी आहे.

अ.क्र	भाडेकरूचे नाव	कब्जेदारांचे नाव	मजला	शॉप / रूम
बिल्डिं	ग क्र. १८- १८(क), जि. स २३४			
8	दिनेश गोविंदराम तेहीलानी	दिनेश गोविंदराम तेहीलानी	तळ	शॉप १
2	शिवाजी नामदेव पाटील,	शिवाजी नामदेव पाटील,		
	किरण संभाजी पाटील	किरण संभाजी पाटील	तळ	शॉप २
ę	तानाजी नामदेव पाटील,	तानाजी नामदेव पाटील,		
	दत्तात्रय शिवाजी पाटील	दत्तात्रय शिवाजी पाटील	तळ	शॉप ३
8	सखाराम नारायण	सखाराम नारायण	तळ	शॉप ४
4	महेश व अभय दिनकर बेर्डे	सुनेत्रा दिनकर बेर्डे,	12	
		महेश दिनकर बेर्डे,		
		अभय दिनकर बेर्डे,		
		स्वाती दिनकर बेर्डे	तळ	शॉप ५
ξ	केप्ट इन अबेयांस	केप्ट इन अबेयांस	तळ	रूम१६
e	जगदीश भिरगुनाथ सिंग	गायत्री संतोष सिंग ,		
	arasira furiar	श्चेता बिपिन सिंग	तळ	रूम १७
6	गोपाल सखाराम	गोपाल सखाराम	तळ	रूम १८
٩	विशाल आणि विनय	विशाल आणि विनय		
Notice.	अमृत खरसंबळे	अमृत खरसंबळे	तळ	रूम १९
१०	विवेक स. चौधरी	विवेक स. चौधरी	१ला	रूम६
११	शिवाजी नामदेव पाटील,	शिवाजी नामदेव पाटील,		7
13	दत्तात्रय शिवाजी पाटील	दत्तात्रय शिवाजी पाटील	१ला	रूम७
१२	गिरीश वसंतजी गांगर	गिरीश वसंतजी गांगर	१ला	रूम८
83	दिगंबर सहदेव धुरी	दिगंबर सहदेव धुरी	१ला	रूम९
28	शांताराम अर्जुन रेडकर	शांताराम अर्जुन रेडकर	१ला	रूम१०
१५	कृष्णा शंकर गावडे	कृष्णा शंकर गावडे	१ला	रूम २०
१६	गणेश पांड्रंग चेन्ना	गणेश पांड्रंग चेन्ना	१ला	रूम २१
१७	श्रीधर व्यंकट वडलाकोंडा	श्रीधर व्यंकट वडलाकोंडा	१ला	रूम २२
38	व्यंकट गंगाराम वडलाकोंडा	भृदेवी व्यंकट वडलाकोंडा	१ला	रूम २३
28	गंगाधर व्यंकट वडलाकोंडा	गंगाधर व्यंकट वडलाकोंडा	१ला	रूम २४
90	वसंत/ चेतन बाबुराव पवार	वसंत बाबुराव पवार	२ स	रूम ११
२१	तुकाराम क. थातीकोंडा	तुकाराम क. थातीकोंडा	२स	रूम १२
22	जिजाबाई भिकाजी वराडकर	जिजाबाई भिकाजी वराडकर	२स	रूम १३
23	कांतीलाल रामजी धरोड	केप्ट इन अबेयांस	२स	रूम १४
२४	शैलेश वसंजी गांगर /	शैलेश वसंजी गांगर /		
	शिल्पा स. गांगर	शिल्पा स. गांगर	२स	रूम १५
२५	शर्मिला विद्याधर अडकर	शर्मिला विद्याधर अडकर	२स	रूम २५
२६	जया कलमीत्रा	जया भगवान कलमीत्रा	२स	रूम २६
२७	साबाजी बाबाजी तावडे	धिरेश साबाजी तावडे	२स	रूम २७
26	दत्ताराम अर्जुन रेडकर	कल्यानी अ. रेडकर,		
1000	3	लतिका म. लाड,		
		जयंत द. रेडकर,		
		संतोष द. रेडकर,		
20	stants on host	संजय द. रेडकर	२स	रूम २८
28	चंद्रकांत लहू देसाई	चंद्रकांत लहू देसाई	२स	रूम २९
अ.क्र.	भाडेकरूचे नाव	कब्जेदारांचे नाव	मजला	शॉप /रूम
	गक्र. १८(ड), जि. स २३४५ (			
90	भूदेवी राजशेखर कटकम	भूदेवी राजशेखर कटकम	तळ	रूम ३०
३१	मोहन नारायण चिलवेरी	मोहन नारायण चिलवेरी	तळ	रूम ३१
35	शिवाजी नामदेव पाटील,	शिवाजी नामदेव पाटील,	powers	(Sec. 2023) (Sec. 2023)
	विकास नामदेव पाटील	विकास नामदेव पाटील	तळ	रूम ३२
99	संदीप आणि सचिन जंगम	सचिन सदाशिव जंगम,	0.00	
		संदीप सदाशिव जंगम	तळ	रूम ३३
38	अलीशेट्टी गंगाधर गंगाराम	अलीशेट्टी गंगाधर गंगाराम	तळ	रूम ३५
34	वेमूला गंगाधर धर्मय्या	गंगाधर धर्मय्या वेम्ला	तळ	रूम ३६
4.1	भाम्यवती आणि सागर	पवन चरणदास गंट्याला	1.77	20.00

जर कोणाचेही वरील नमूद पुनर्विकासच्या यादी विषयी आक्षेप असल्यास त्यांनी ते आम्हाला खाली नमूद पत्त्यावर सदर सूचना प्रकाशनच्या १५ दिवसात कळवावे.

च, गंट्याला

नरसय्या राजय्या सिंगानी

रुक्मिणी नरसिया कुडूकुला

आनंदकुमार र. कलवार

ललिता शंकर वेमुला

सुदर्शन राजन्ना वेमुला

नारायण राजाराम कटकम

दताद्री शिवलिंग एन्गद्ला

नरेंद्र नारायण पोलकम

विष्णु नामदेव पाटील

आशिष माधव मालपाणी

आशिष माधव मालपाणी

319

36

38

88

85

83

88

813

**मे.मालपाणी रीयालीटी एल.एल.पी. मुंबई** पता:- ३/३०७, तिसरा माळा, हिरेन इनडेसट्री इस्टेट, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन च्यामागे, माहीम (पश्चिम), मुंबई ४०००१६, ऑफिस नंबर - ०२२-४००४७४६५

नरसय्या राजय्या सिंगानी

रुक्मिणी नरसिया कुडूकुला

आनंदकुमार र. कलवार

ललिता शंकर वेमुला

सुदर्शन राजन्ना वेमुला

नरेंद्र नारायण पोलकम

विष्ण नामदेव पाटील

आशिष माधव मालपाणी

आशिष माधव मालपाणी

नारायण राजाराम कटकम

दताद्री शिवलिंग एन्गदुला

# KTL

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

नोंदणीकृत कार्यालय: ओरिएंटल हाऊस, ७, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.

ईमेल: headoffice@kesarinfra.com, संकेतस्थळ: www.kesarinfra.com सीआयएन:एल४५२०३एमएच२००८पीएलसी१७८०६१



**सेबी** (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ अन्वये सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात घेण्याकरिता गुरूवार, १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी आयोजित करण्यात

वरील सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.kesarinfra.com बीएसई म्हणजेच www.bseindia.com आणि एनएसई म्हणजेच www.nseindia.com यावर पाहता येईल.

संचालक मंडळाच्या आदेशानसार सारिका सिंग ठिकाण: मुंबई दिनांक: ०६.०२.२०१९ कंपनी सचिव

# जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की, राजनगर साईचित्रा को.ऑप.हौ.सोसा.लि., सर्व्हे नं. ७१/७२, (नविन) राजनगर, अलकापूरी रोड, आचोले, नालासोपारा (पू.) ता. वसई जि. पालघर या संस्थेचा नोंदणी क्रमांक-टीएनए/(व्हीएसआय) एचएसजी/ (टीसी) १९६८५-२००-२००९ हा असून खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदाच्या नावे सदिनिका असून त्यांचा मृत्यु दिनांक १२.०१.२०१६ रोजी झालेला आहे त्याच्या मृत्यु पश्चात त्याच्या खालील वारसांनी त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरीत करणे व संस्थेचे सभासद करून घेणेकरीता संस्थेकडे लेखी अर्ज केलेला आहे. संस्थेच्या मयत सभासदांची महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारस नोंद केलेली नाही. अर्ज केलेल्या खालील वारसाव्यतिरिक्त इतर कोणीही मुळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास किंवा अर्जातील वारसाबाबत इतर कायदेशीर सह वारसादारांची काही हरकत असल्यास अशा वारसदारांनी तसेच सदनिकेवर कोणत्याही प्रकारचा कायदेशीर बँका वित्त संस्था किंवा संस्थांनी सदर जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत साईचित्रा को.ऑप.हौ.सोसा.लि. संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्याशी पूर्व सुचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सकाळी ११.०० ते १२.३० या वेळेत संपर्क साधावा. विहीत मुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्ज केलेले अर्जदाराचं त्या मयत सभासदाच्या सदनिकचे कायदेशीर वारसदार आहेत असे समजून संस्था अशा अर्जावर व्यक्तिंच्या नावे त्या मयत सभासदाने भाग संस्थेमधील सदनिका हस्तांतरीत करेल व कायदेशीर कारवाई करीता संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारी समितीची असणार नाही.

प्रयत स्प्रास्तर सदनिकाधारक व त्याच्या वारसाची सची

ı		नवरा समासद सदानकावारक व रवाव्या वारसावा सूवा					
	अ.क्र.	सदनिका क्र.	मयत सभासदाचे नाव	अर्जदार वारसाचे नाव	नाते	शेअर भाग क्र.	
	٩	बि-३०७	सुरेश उगमशी जादव	श्रीमती मंजू सुरेश जादव	पत्नी	039	

साईचित्रा को.ऑप.हौ.सोसा.लि. सर्वे नंबर ७१/७२ (नविन), राजनगर अलकापुरी, आचोले, नालांसोपारा (पूर्व) ता. वसई, जि. पालघर दिनांक : ८.२.२०१९

राजनगर साईचित्रा को,ऑप.हौ,सोसा.लि अध्यक्ष / सचिव

# इंडियन ओव्हरसीज बँक

३२-४१, तळमजला, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई- ४०००७६ फोन: २५७०८९९८, फॅक्स: २५७०८९९७, ईमेल: iob1946iob.in

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये मागणी सूचना श्री. सय्यद आसद अब्बास आणि श्रीम. सयाद जाफरी फातिमा फ्लॅट क्र. ४०३, ४ था मजला, बिल्डिंग क्र. ३, बी विंग, स्वागत सीएचएसएल, दामोदर पार्क,

घाटकोपर पश्चिम-४०००८६. १. सौ. साधना राऊत २. सौ. अनिता राघव

बी/५०१, ट्रिनिटी सोसायटी, हिरानंदानी फ्लॅट क्र. ४२, ए विंग, महेश बिल्डिंग, हॉस्पिटलजवळ, पवई, मुंबई-४०० ००७६. अबन पार्क सोसायटी, ठोकाली, ठाणे पश्चिम-४०० ६०७ ३. श्री. जहिर हसन फ्लॅट क्र. ४०३, ४ था मजला, बिल्डिंग क्र. ३, बी, स्वागत सीएचएसएल, दामोदर पार्क,

घाटकोपर पश्चिम, मुंबई-४०००८६. महोदय/महोदया. संदर्भ : इंडियन ओव्हरसीज बँक, पवई शाखेकडील तुमच्या पत सुविधा. १. तुम्ही आमच्या बँकेचे कर्जदार यांनी गहाण/जंगमगहाणाच्या मार्गाने येथील खालील नमूद मत्ता

केलेल्या विविध दस्तावेजांमार्फत वरील व्यवहाराच्या अंतर्गत वेळोवेळी पोच दिलेली आहे. विविध कर्ज/पतसुविधा/खात्यामधील थकबाकीसह पत सुविधांचे तपशील खालीलप्रमाणे सुविधेचा स्वरुप मर्यादा व्याजाचा दर ०६.०२.२०१९ रोजीस एकूण थकबाकी \* रु. 豖. रु. लाखात १ गृह कर्ज १ २९.५० ८.८०% २७,८८,३९०/-१९४६०३३५१०००००१

तारण ठेऊन आमच्या पवई शाखेकडून खालील पत सुविधा घेतल्या. तुम्ही तुमच्याद्वारे निष्पादित

गृह कर्ज -२ 4.00 ८.८०% १,९०,६५५/-१९४६०३३५१०००००३ २९,७९,०४५/-🍍 प्रदानाच्या तारखेपर्यंत वरील नमूद तारखेपासून देय होईल अशा संविदात्मक दराने पुढील व्याजा. वरील हमीदारांनी दिनांक १८.०६.२०१० आणि २४.०९.२०१० रोजीची हमी बनवली आणि त्याद्वारे कबूल केलेले व्याज, आकार इ. सह एकत्रित रु. २९,७९,०४५/- च्या एकूण पत मर्यादांसाठी कर्जदारांकडून इंडियन ओव्हरसीज बँकेला येणे असलेले किंवा झालेले तेव्हा किंवा त्यानंतर कोणत्याही

वेळेस सर्व पैसे मागणी केल्यावर प्रदान करण्याची आणि सर्व बांधिलकी व दायित्वे निभावण्याची हमी वरील नमूद हमीदारांनी वरीलप्रमाणे पत सुविधांसाठी हमी दिलेली आहे. तुम्ही बनवलेल्या विविध दस्तावेजांमार्फत वरील नमूद दायित्वे वेळोवेळी तुम्ही कबूल केली आहेत. २. वरील पतस्विधा खालीलप्रमाणे तारण आहेत.

तारणाचे स्वरुप

gh.	(गहाण/जगमगहाण)	
१.	समतुल्य गहाण	निवासी ड्युप्लेक्स फ्लॅट क्र. ३०२, ३ रा मजला, बी विंग, मोजमापित ५६० चौ. फू. बिल्टअप क्षेत्र, बिल्डिंग क्र. ३, स्वागत सीएचएसएल, दामोदर पार्क, घाटकोपर पश्चिम, मुंबई- ४०००८६.
श्री.		श्रीम. सयाद जाफरी फातिमा यांना मंजूर केलेल्या सुविधांच्या अटींप्रमाणे

तारणांचे तपशील

मुद्दल कर्ज/व्याजाचे प्रदान करण्यात तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्देशांनुसार ३०.०१.२०१९ रोजी तुमच्या गृह कर्ज खात्याचे वर्गीकरण नॉन-परफार्मिंग ॲसेट म्हणून करण्यात आले. आम्ही वारंवार विनंती आणि मागणी करुनही तुम्ही त्यावरील व्याजासह थकबाकी कर्जांची तुम्ही वरील नमूद तारणांनी रितसर सुरक्षित केलेल्या पत सुविधांच्या संबंधात दायित्वे निभावण्यात कसूर केली

आणि तुमच्या खात्याचे वर्गीकरण एक नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून करण्यात आल्यावर याद्वारे आम्ही आमच्या अग्रिमा परत मागवत आहोत आणि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये तुम्हाला सूचना देऊन तुम्हाला ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत प्रदानाच्या तारखेपर्यंत मासिक आधारे पृढील व्याजासह वरील परिच्छेद १ मध्ये तपशिलानुसार एकूण रु. २९,७९,०४५/- अधिक न लावलेल्या व्याजाची रक्कम संपूर्णपणे बँकेला देऊन तुमचे संपूर्ण दायित्व चुकते करण्यास सांगत आहोत. आम्ही तुम्हाल पुढे कळवित आहोत की, प्रदानाच्या तारखेपर्यंत व्याजासह वरील रक्कम चुकती करण्यास कसूर केल्यास आम्ही सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) अन्वये आम्हाला विहित सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करु आणि

न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय तारणांच्या विरोधात कार्यवाही करु. कृपया ध्यानात ठेवावे की, संपूर्ण परतफेड होईपर्यंत प्रत्येक पत सुविधेसाठी कबूल केलेल्या दर आणि आधारे

व्याजाचे उपार्जित होणे सुरूच राहील. कर्जदारांनी घेतलेल्या पत सुविधांसाठी हमी/परतफेड करण्याकरिता वरील नावाच्या हमीदारांनी लिहन दिले आहे, परतफेडीमध्ये कर्जदारांनी कसूर केली असल्याने हमीदार १. सौ. साधना राऊत, २. सौ. अनिता राघव, ३. जिहर हसन हे कबूल केल्याप्रमाणे मासिक आधाराने चक्रवाढीने दंड व्याज अधिक मिळकतीच्या विरोधातील कर्ज आणि गृह कर्जासाठी पुढील व्याजासह एकत्रित रु. २९,७९,०४५/- ची एकूण कर्ज/पत सुविधांप्रमाणे बँकेला देणे थकीत असलेली रक्कम दिलेल्या हमीप्रमाणे आम्हाला प्रदान करण्यास बांधील आहेत आणि याद्वारे आम्ही गहाणकार/ हमीदार यांच्या विरूध्द हमीचे आवाहन करतो आणि तुम्हाला सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर रक्कम प्रदान करण्यास सांगत आहोत. कृपया हा सल्ला लक्षात ठेवावा की, हमीदारांचे दायित्व

कर्जदार श्री. सय्यद आसद अब्बास आणि श्रीम. सयाद जाफरी फातिमा गहाणकार आणि हमीदार नावे १. सौ साधना राऊत, २. सौ. अनिता राघव, ३. श्री. जिहर हसन यांना आम्ही पढ़े सूचना देतो की, प्रदानाच्या तारखेपर्यंत व्याज आणि प्रभारासह वरील संपूर्ण रकमेचे प्रदान करण्यात कसूर केल्यास, आम्ही सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अंतर्गत आम्हाला निहित असलेल्या कोणत्याही किंवा सर्व अधिकारांचा वापर करू.

देखील कर्जदारांच्या दायित्वाच्या सम-प्रमाणातच असते.

रूम ३८

रूम ३९

रूम ४०

रूम ४१

रूम ४२

रूम ४३

रूम ४४

रूम ४८

रूम ४९

१ते५

बेगर निवासी

६ ते १०

बिगर निवासी

दिनांक : ०६.०२.२०१९.

तळ

तळ

तळ

तळ

तळ

तळ

तळ

तळ

तळ

१ला

२ रा

आणि हमीदार संयुक्तपणे व वेगवेगळे जबाबदार आहेत. कृपया ध्यानात ठेवावे की, संपूर्ण परतफेड होईपर्यंत प्रत्येक पत सुविधेसाठी कबूल केलेल्या दर आणि आधारे

व्याजाचे उपार्जित होणे सुरूच राहील ०. सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (१३) कडे देखील तुमचे लक्ष वेधण्यात येते. ज्यामुळे तुम्हाला आमची आगाऊ लेखी संमती घेतल्याशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे वर उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तांचे हस्तांतरण/अन्य संक्रमण/ स्थानांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. कृपया हे देखील ध्यानात ठेवावे की, सदर ॲक्ट किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांमधील तरतुर्दीचे पालन न करणे/ उल्लंघन करणे हा

ॲक्टच्या कलम २९ अंतर्गत तरतुर्दीनुसार कारावास आणि/किंवा दंडासह शिक्षेस पात्र ठरणारा गुन्हा आहे. आम्ही तुम्हाला ही सूचना देखील देतो की, जर निर्धारित मुदतीत खाते नियमित/परतफेड केले नाही तर तमाम जाहीर हितसंबंधात वसुलीसाठी बँकेला उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर उपाययोजना करण्या व्यतिरिक्त तुमचे नाव, पत्ता, कसुरीचे तपशील, थकबाकी इ. सह वर्तमानपत्रात तुमचे छायाचित्र प्रकाशित करण्याचे अधिकार बँक

आम्ही तुम्हाला हा सल्ला देखील देतो की, वरील सदर थकबाकी वसूल करण्याकरिता तसेच तुमच्याकडून येणे थकबाकी असलेल्या रकमांच्या संबंधात पृढे मागणी करण्याकरिता आमचे अधिकार व आम्हाला असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार व उपायांना बाधा येऊ न देता ही मागणी सूचना दिली आहे व तो अधिकार आम्ही सोडून

३. पुढे तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींकडे लक्ष वेधण्यात येत आहे. ठिकाण : पवई

तुमचे हितचिंतक

प्राधिकृत अधिकारी

कृपया ध्यानात ठेवावे की, कायद्याने पुढील व्याज आणि प्रभार इ. सह थकबाकीची परतफेड करण्याकरिता कर्जदार